

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा
ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यांच्या
एकत्रित मानधनात वाढ करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२५७/ग्रासं ४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: १० नोव्हेंबर, २०१६

वाचा -

१. शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१३/३४०/प्र.क्र.८८/भाग-३/ग्रासं-४, दि. १५.१०.२०१६

शुद्धीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णयातील बाब क्र. २ वगळण्यात येत आहे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१११०१५०६४२६६०६ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उ. द. वाळुंज)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. मंत्री, वित्त विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री, (अ.ना.पु व ग्रा.सं.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा. राज्यमंत्री (अ.ना.पु व ग्रा.सं.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ६) मा. अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, मुंबई

- ७) अ.मु.स. (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) प्रधान सचिव (अ.ना.पु व ग्रा.सं.), मंत्रालय, मुंबई.
- ९) नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १०) नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई.
- ११) जिल्हाधिकारी (सर्व)
- १२) अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, (सर्व).
- १३) सहसचिव/सर्व उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) प्रबंधक, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई.
- १६) प्रबंधक, सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
- १७) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
- १८) जिल्हा पुरवठा अधिकारी (सर्व).
- १९) निवडनस्ती/ग्रासं-४.